

IN TIE-UP WITH OUTGOING TATA AIG CEO

WestBridge Lines Up a Second Bet in Insurance

To hold a majority stake in proposed venture with Neelsh Garg holding 10%

Shilpy Sinha

Mumbai: WestBridge Capital is joining forces with Neelsh Garg, outgoing CEO of Tata AIG General Insurance, to launch a general insurance joint venture with a focus on AI-powered, digital-first services, two people aware of the development said.

This will mark the Bengaluru-based private equity firm's second investment into the insurance sector following its successful exit from Star Health Insurance through its IPO in 2022.

WestBridge, which manages over \$8 billion in investments in India, will hold a majority stake in the proposed venture, with Garg taking a 10% ownership position, people cited above said.

"The venture will focus on the health and motor insurance spaces, where demand is surging, they added. "The partnership is banking on digital innovations and AI-based services," one of the sources said. "By focusing on India's uninsured population, the venture seeks to tap into a largely untapped market with significant growth potential, given the country's current general insurance penetration of just 1%."

Both WestBridge and Garg did not respond to re-



Stock

quests for comment till press time Wednesday. While Garg continues to be the CEO of Tata AIG General Insurance, he has resigned and his last day is in December.

With this JV, WestBridge and Garg will apply for a general insurance licence, which will allow the company to operate across multiple lines of business, including health, motor, fire, and property insurance, people cited above said.

The entry into the market is well-timed, as IRDAI, the insurance regulator, has been actively promoting growth in the sector and encouraging fresh capital to enter to increase insurance coverage. IRDAI's overarching goal is to achieve "insurance for All by 2047," and this push has led to an influx of new companies in recent years, with more than four new entrants joining the market in just the past year. If regulatory approvals proceed smoothly, the new JV is expected to launch by mid-2025, the sources said.

ECB Registrations Fall in H1 as Cos Go Slow on Foreign Loans

Gayatri Nayak

Mumbai: The higher availability of domestic credit and the volatile currency that pushed up hedging costs prompted Indian firms to go slow on foreign borrowings. External commercial borrowing (ECB) registrations through automatic and approval routes contracted 12% in the first half of the current fiscal to \$25.5 billion, according to the Reserve Bank of India data.

"Part of the reason is the reliance on domestic sources which includes banks and bonds," said Madan Sabnar, chief economist at Bank of Baroda. "The continued high interest rates in the US and the Fed giving cautious signals could be another reason."

As for domestic resources, bank funds credit is a predominant source of financing. Though deposits have not picked up a significant pace, a slowdown in credit growth — 15.5% this year compared to 20% last year — has helped release resources to potential overseas borrowers.

"The decline in ECB approvals is no longer cheaper than domestic sources of funds, post the aggressive Fed rate hiking cycle," said Gaurav Sengupta, chief India economist at IDFC First Bank. "Actual ECB inflows have remained muted

since FY23, when the Fed rate hike cycle started," said Sengupta.

Overseas borrowing costs tend to shoot up when a volatile currency shows up the hedging costs for those companies without a natural hedge. Some experts do not rule out the possibility of frontloading borrowings. "It also could be that there was frontloading borrowing and domestic credit availability has risen, so the need to borrow externally is not very high," said Rahul Bajaj, CEO of BofA Securities.

Overseas borrowings could pick up after September, as the US Fed is likely to cut rates. "Rate cuts took place later. Should pick up now through currency volatility is an overbearing factor even as the Fed lowers rates," Sabnar said.

But the impact of the start of the Fed rate cut cycle since September 2024, has been countered by changing market expectations of future Fed rate cuts. Post the US election results, markets have priced in a much shallower Fed rate cut cycle, pricing in less than 70 bps cuts till December 2025 compared to the Fed Dot Plot of 125 bps cuts.

"This reflects an expectation that under the Trump administration fiscal policies will be more inflationary with rise in tariffs and higher fiscal deficit," said Sengupta.

Sebi Proposes Changes to Framework for Custodians

Our Bureau

Mumbai: The Securities and Exchange Board of India (Sebi) has proposed several changes to the framework for custodians, including doubling their minimum net worth to ₹100 crore from the current requirement of ₹60 crore.

At present, there are 17 custodians registered with the regulator. Assets under custody of custodians have increased to ₹278.59 lakh crore in September 2024 from ₹2.70 lakh crore in March 2022.

Custodians offer services such as safekeeping of assets, and maintenance of securities accounts to clients like foreign portfolio investors, mutual funds and alternative investment funds.

The current net worth requirement was fixed almost three decades ago. "Considering the increased scope of services and the exponential growth

in the volume of business provided by custodians to its clients, custodians are prone to fraud and operational risks," Sebi said in a discussion paper on Wednesday. "Such risks can result in financial losses which may lead to erosion of the net worth of the custodian," it said.

Adding that custodians with higher net worth would be better equipped to absorb losses and maintain operational stability.

The regulator has also proposed to increase obligations for custodians similar to stock brokers.

"Custodians, due to the quantum of client assets and amount of client's funds and securities handled by them, on behalf of foreign investors and domestic investors, etc. have come to occupy a significant position in the Indian securities market," Sebi said.

It also suggested doing away with the requirement of a vault for custodians who do not hold physical securities.

CENTUM ELECTRONICS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L85110KA1993PLC013869

Regd. Office: No. 44, KHB Industrial Area, Yelahanka New Town, Bengaluru - 560 106

Phone: +91-80-41436000 Fax: +91-80-41436005 Email: investors@centumelectronics.com

Website: www.centumelectronics.com



Extract of the Unaudited Consolidated Financial Results for the Second Quarter and Half Year ended 30th September, 2024

Sl. No.	Particulars	(INR. in Millions)			
		Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Half year ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total Income from Operations	2,613.02	5,081.20	2,491.62	10,376.34
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	28.97	(1.29)	(21.19)	127.57
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	28.97	(1.29)	(21.19)	78.78
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.12)	(41.55)	(45.57)	(27.55)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(18.90)	(51.10)	(18.78)	(5.20)
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10 per share)	128.97	128.97	128.85	128.88
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				1,903.84
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.26)	(2.71)	(2.89)	1.38
	(a) Basic	(0.26)	(2.71)	(2.89)	1.38
	(b) Diluted	(0.26)	(2.71)	(2.89)	1.38

Notes:

1. Brief of unaudited Standalone Financial Results for the second quarter and half year ended 30th September, 2024 is as follows:

Particulars	(INR. in Millions)			
	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Half year ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)
Total Income from Operations	1,678.78	3,023.69	1,610.49	6,395.20
Net Profit / (Loss) for the period before tax	128.84	189.65	129.55	489.98
Net Profit / (Loss) for the period after tax	96.03	140.99	95.82	362.52
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	96.73	142.79	97.12	365.75

2. The unaudited Standalone and Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee in their Meeting held on 11th November, 2024 and approved by the Board of Directors of the Company at their Meeting held on 12th November, 2024.

3. The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the second quarter and half year ended 30th September, 2024 results are available on the websites of the stock exchanges www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.centumelectronics.com.

For CENTUM ELECTRONICS LIMITED

Sd/-
Apparao V Mallavarupu
Chairman & Managing Director
DIN : 00286308

Place : Bengaluru
Date : November 12, 2024

MAN INFRACONSTRUCTION LIMITED

CIN: L70200MH2002PLC136949

Reg. Office: 12th Floor, Krushal Commercial Complex, G M Road, Chembur (West), Mumbai 400 089, Reg. Office: +91 22 42463999 Email: investors@maninfra.com Website: www.maninfra.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended on
		September 30, 2024	June 30, 2024	September 30, 2023	September 30, 2024	
1	Total Income from Operations	25,997.37	36,842.07	24,285.24	62,839.44	76,661.58
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	6,300.46	11,321.50	8,288.00	17,621.96	19,664.08
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,300.46	11,321.50	8,288.00	17,621.96	19,664.08
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,453.70	7,749.59	6,965.30	12,203.29	15,209.30
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax))	4,507.81	7,760.84	7,126.16	12,268.65	15,348.84
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 2/- each)	7,443.76	7,425.01	7,425.01	7,443.76	7,425.01
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) [Not annualised for quarters]	1.20	2.09	1.88	3.29	4.10
	2. Diluted (in ₹) :	1.18	2.05	1.88	3.23	4.10

Notes:

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on November 12, 2024. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

2. On January 23, 2024, the Company has allotted 3,50,46,100 Equity Warrants each convertible into one fully paid up equity share at an issue price of ₹ 155/- each (including premium of ₹ 153/-), upon receipt of 25% of the issue price as warrant subscription money. Balance 75% of the issue price shall be payable within 18 months from the allotment date of warrants, at the time of exercising the option to apply for fully paid-up equity share of ₹ 2/- each of the Company, against each warrant held by the warrant holders. As on September 30, 2024, the Company, upon receipt of balance 75% of the issue price (i.e. ₹ 116.25 per warrant) for 9,37,760 warrants, has allotted equal number of fully paid-up equity shares against conversion of said warrants exercised by the warrant holders.

3. The Board of Directors of the Company at its meeting held on March 22, 2024 had approved a Scheme of Arrangement and Merger by Absorption of Manaj Tollway Private Limited and Man Projects Limited, wholly owned subsidiaries, with the Company pursuant to the sections 230-232 and other applicable provisions of Companies Act, 2013. The Company filed Scheme Application on March 27, 2024 with National Company Law Tribunal (NCLT). The appointed date of the Scheme is April 01, 2024 and it will come into force on the Effective Date, i.e. the date of filing of NCLT's order with Registrar of Companies, Maharashtra, Mumbai.

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's Website www.maninfra.com.

5. Key data relating to Standalone Financial Results of the Company are as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended on
		September 30, 2024	June 30, 2024	September 30, 2023	September 30, 2024	
1.	Total Income from operations (Net)	9,709.10	12,414.57	12,390.51	22,123.67	49,435.38
2.	Profit/Loss before Tax	3,758.53	5,108.91	5,983.33	8,867.44	14,454.03
3.	Profit/Loss after Tax	2,971.92	3,819.75	4,483.50	6,791.67	19,545.74

By order of the Board


For Man Infraconstruction Limited

Sd/-

Manan P Shah
Managing Director
DIN: 06502938

Place : Mumbai
Date : November 12, 2024

ceinsys



- 25 Years of Legacy
- 200+ Customers
- 1200+ Employees
- Pure-Play GIS and MF Service Company
- Global Footprints: Presence across US, Europe and India
- Geospatial Services
- Automotive Engineering
- Technology Solutions

Operational and other Highlights

- Order book crossed Rs.1000 cr and continuing efforts for further firm orders with better margins.
- Working capital cycle reduced to 108 days on 30th Sept 2024 from 190 days on 31st March 2024 and 237 days on 31st March 2023.
- Operational cash surplus: Company is cash surplus on operations and finance costs are limited to the bank transaction costs. (Rs. Mn)
- During the reported quarter, raised fresh equity and share warrants of total value of Rs. 235 cr of which mobilised Rs. 105 cr cash and balance over next 18 months towards balance money on share warrants. Above funds are mobilised for expansion and acquisition for inorganic growth. The company is evaluating various options.

CEINYS TECH LIMITED- UNAUDITED RESULTS FOR PERIOD ENDED 30TH SEPT 2024 (CONSOLIDATED) (Rs. Cr)

Particulars	QUARTER ENDED			HALF YEAR ENDED		
	30.9.2024	30.6.2024	30.9.2023	30.9.2024	30.9.2023	31.3.2024
Revenue from Operations	90.04	73.84	58.26	163.88	112.09	252.93
Other Income	2.89	1.50	0.92	4.39	1.43	3.63
Project expenses (including inventory impact)	29.08	18.61	9.69	47.69	22.33	73.79
Employee benefits	33.24	25.67	22.78	58.91	45.65	89.09
Other expenses	10.96	16.12	15.98	27.08	22.93	45.96
Total	73.28	60.60	48.45	133.88	90.91	208.84
EBITDA	19.65	14.74	10.73	34.39	22.61	47.72
Finance costs	0.08	0.43	1.32	0.51	2.84	4.71
Depreciation	1.51	1.31	1.32	2.81	2.61	5.16
Profit before tax	18.06	13.00	8.09	31.07	17.16	37.85

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SCDI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended financial results are available on the websites of the Stock Exchange (www.nseindia.com) and Ceinsys Tech Ltd. (www.ceinsys.com).
- The above Unaudited Financial results were reviewed by the audit committee and taken on record by the Board of Directors on 12.11.2024 and a limited review of the same has been carried out by the statutory auditors of the Company.
- Provisions for taxation, if any, will be considered at the end of the year.
- Figures have been regrouped to facilitate comparison.

Place : Nagpur
Date : 12-11-2024

By Order of the Board
For Ceinsys Tech Ltd

Sd/-
Kausik Khona
Managing Director (India Operations)

Registered Office : Ceinsys Tech Ltd, 10/5, IT Park, Opposite VNT, Nagpur 440022, Maharashtra, India. CIN:L72300MH1998PLC14790

www.ceinsys.com contact@ceinsys.com +91 712 4782890

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड
 सीआयएन: एल०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९
 नोंदीकृत कार्यालय: १२वा मजला, कृशल कर्मिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (पश्चिम), मुंबई-४०००८९.
 दुरध्वनी: +९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट: www.maninfra.com, ई-मेल: investors@maninfra.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२५९९७.३७	३६८४२.०७	२४२८५.२४	६२८३९.४४	७६६६१.५८	१३६०२२.०६
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६३००.४६	११३२१.५०	८२८८.००	१७६२१.१६	१९६६४.०८	३९७२१.५०
३	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६३००.४६	११३२१.५०	८२८८.००	१७६२१.१६	१९६६४.०८	३९७२१.५०
४	कर व ना-नियंत्रित व्याजानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४४५३.७०	७७४९.५९	६९६५.३०	१२२०३.२९	१५२०९.३०	३००३९.४१
५	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (कर व ना-नियंत्रित व्याजानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	४५०७.८१	७७६०.८४	७१२६.१६	१२२६८.६५	१५३४८.८४	३०२५३.७५
६	समभाग भांडवल (दरिनी मुल्य रु.२/- प्रति भाग)	७४४३.७६	७४२५.०१	७४२५.०१	७४४३.७६	७४२५.०१	७४२५.०१
७	उत्पन्न प्रतिभाग (रु.२/- प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही)	१.२०	२.०९	१.८८	३.२९	४.१०	८.०९
अ. मूळ (रु.)		१.१८	२.०५	१.८८	३.२३	४.१०	८.०६
ब. सौमिकृत (रु.)		१.१८	२.०५	१.८८	३.२३	४.१०	८.०६

टीप:

- वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाणे (इंडिएएस) नुसार तयार केले आहे.
- २३ जानेवारी, २०२४ रोजी कंपनीने वॉरंट खेदी रकम म्हणून वितरण मुल्याच्या २५% स्वीकृतीवर रु. १५५/- प्रत्येकीचे वितरण मुल्याने (रु. १५३/- प्रिमियम सह) एक पूर्णपणे भरणा केलेले शेअर्समध्ये ३,५०,४६,९०० सम वॉरंटमध्ये रूपांतर करून वाटप केले. वितरण मुल्याचे उर्वरित ७५% हे वॉरंटस वाटप तारखेपासून १८ महिन्यात देय असेल. वॉरंटस धारकाद्वारे धारण असलेले प्रत्येक वॉरंट समोर कंपनीचे रु. २/- प्रत्येकी पूर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता लागू पर्यायाने दिले जाईल. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीने ९,३७,७६० वॉरंटसकरिता वितरण मुल्याचे उर्वरित ७५% (अर्थात रु. ११६.२५ प्रति वॉरंट) स्वीकृतीवर वॉरंटस धारकाद्वारे दिलेल्या सदा वॉरंटसच्या रूपांतरणा समोर पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे समान शेअर्स वाटप केले.
- कंपनीच्या संचालक मंडळाने दि. २२ मार्च, २०२४ रोजी झालेल्या सभेत मान्य टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड आणि मन प्रॉजेक्ट्स लिमिटेड, संपूर्णतः मालकीच्या उप कंपनी यांचे स्वीकृतीद्वारे विलीनकरण योजनेस कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३०-२३२ व इतर लागू तरतुदीनुसार मान्यता दिली. कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) यांच्याकडे २७ मार्च, २०२४ रोजी योजना अर्ज सादर केले. सदा योजनेची निष्पत्ती तारीख १ एप्रिल, २०२४ आहे आणि कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडे एनसीएलटी आदेशाच्या सादर करण्याच्या तारखेपासून प्रभावी तारखेला अंमलात आणले जाईल.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीची एकमेव अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष संदर्भातील महत्वाचे अहवाल खालीलप्रमाणे: (रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७०९.१०	१२४१४.५७	१३२९०.५९	२२९२३.६७	४९४३५.३८	८०७७९.७७
२	करपूर्व नफा/(तोटा)	३७८.८५	५९०८.९१	५९०८.३३	८८६७.४४	१४४५४.०३	२४४३०.४२
३	करानंतर नफा/(तोटा)	२९७९.९२	३८१९.७५	४४८३.५०	६७९९.६७	१०८९५.६५	१९५४५.७४

मंडळाच्या आदेशान्वये
 मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता
 सही/- मनन पी. शाह
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन:०६५००२३९

ठिकाण : मुंबई
 दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२४

Format C-1
 (for candidate to publish in Newspapers, TV)
Declaration about criminal cases
 (As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No.536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)
 Name and address of candidate - **BHASKAR BUDHAJI PARAB**
9A/601, NEW DINDOSHI NISARG CHS LTD., NEW DINDOSHI MHADA COMPLEX, MALAD (EAST), MUMBAI-400097.
 Name of political party : **MAHARASHTRA NAVNIRMAN SENA**
 Name of Election: **MAHARASHTRA LEGISLATIVE ASSEMBLY- 2024**
 Name of Constituency: - **159-DINDOSHI**
I BHASKAR BUDHAJI PARAB, a candidate for the abovementioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

Sl. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offences(s)
1	DINDOSHI SESSION COURT, MUMBAI	Case No. 101/2020	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. SECTION 353, 427, 34 IPC, MV ACT SEC. 185 (INTERRUPTION IN PERFORMING PUBLIC SERVICE OF PUBLIC SERVENT).
2	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 1968/PW/12	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 143, 144, 147, 148, 149, 323, 324, 452, 504, 506 IPC. (UNLAWFUL ASSEMBLY & CAUSING HURT TO A PERSON).
3	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 493/PW/2015	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).
4	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2558/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 141, 142, 143, 145, 148, 149, 151, 152, 153, 332, 504, 506, 427, 118. MPA 37(1) A (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO PUBLIC SERVENT).
5	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 3667/PW/2019	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 365, 387, 323, 34 IPC (WRONGFULLY CONFINED TO A PERSON & EXTORTION).
6	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 226/PW/2017	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 506(2), 142, 143, 147 IPC (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO A PERSON).
7	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2202/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).

(B) Details about cases of conviction for criminal offences

Sl. No.	Name of Court & date(s) of order(s)	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed
1.	Nil	Nil	Nil
2.	Nil	Nil	Nil

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ **मुंबई तहसील**

उमेदवारांकडून प्रचार साहित्यांवर लाखोंचा खर्च

अमरावती, दि. १३ : प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्या तयार करण्यात आले असून, त्यांचे पॉम्प्लेट व डिजीटल बॅनर मतदारसंघात सर्वत्र झटकन आहेत. यात लहान पक्षांसह अपक्ष उमेदवारी मागे नाहीत. काही अपक्ष उमेदवारी लाखों रुपयांचे प्रचारसाहित्य तयार करून त्यांनीही विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत आणल्याचे दिसून येते. उमेदवारांकडून प्रचार साहित्यांवर लाखों रुपयांचा खर्च केला जात असून, पॉम्प्लेट आणि डिजीटल बॅनरचा सर्वत्र बोलबाला आहे. अपक्ष उमेदवारांची पोस्टरवरच भिस्त दिसून येत आहे. जिल्हातील आठ ही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी एलईडी टीव्हीवर रेकॉर्डिंग व्हिडीओ बनवून मतदारांना भावनिक साद घालताना दिसून येत आहे.

बीएसएफ इंडिया लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर.: +९१ २२ ६२७८५६००

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष
	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४२४७७.२	८२१४६.२	१३७६७४.८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१७१९.९	४५४०.५	७५८८.७
अपवादात्मक बाब	-	१३७.८	-
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१७१९.९	४६७८.३	७५८८.७
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१७१९.३	३४८५.०	५६३२.७
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१३०४.८	३५७७.७	५५८८.७
समभाग भांडवल (दरिनी मुल्य रु.१०/- प्रति)	४३२.९	४३२.९	४३२.९
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाढून)	-	-	३९,८०२.९
उत्पन्न प्रतिभाग (इंपीएस)	-	-	३९,८०२.९
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीख आकडेकरिता कालावधीसाठी अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (द.मु.रु.१० प्रति)	२९.६	८०.५	१३०.९
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीख आकडेकरिता कालावधीसाठी अपवादात्मक बाबपूर्व मुळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (द.मु.रु.१० प्रति)	२९.६	७८.९	१३०.९

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरीक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली ६ महिने	संपलेली ६ महिने	संपलेली वर्ष
	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४२४७७.२	३७०६६.०	८२१४६.२	७०८२२.५	१३७६७४.८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१७१९.९	२०२९.७	४५४०.५	३५२९.४	७५८८.७
अपवादात्मक बाब	-	-	१३७.८	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१७१९.९	२०२९.७	४६७८.३	३५२९.४	७५८८.७
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१७१९.४	१४९१.०	३४८५.०	२६१७.८	५६३२.७
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१३०४.९	१५०५.७	३५७७.७	२६२२.८	५५८८.७
समभाग भांडवल (दरिनी मुल्य रु.१०/- प्रति)	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाढून)	-	-	-	-	३९,८०२.९
उत्पन्न प्रतिभाग (इंपीएस)	-	-	-	-	३९,८०२.९
अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (दरिनी मुल्य रु.१०/- प्रति)	२९.६	३४.५	८०.५	६०.५	१३०.९
अपवादात्मक बाबपूर्व मुळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (दरिनी मुल्य रु.१०/- प्रति)	२९.६	३४.५	७८.९	६०.५	१३०.९

टीप :

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.basf.com/in वेबसाईटवर इन्हेस्टर सेव्हन्स अंतर्गत उपलब्ध आहे.
- ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता बीएसएफ इंडिया लिमिटेड (पालक कंपनी किंवा कंपनी) आणि त्याच्या उपकंपन्या (यापुढे सदा समूह) यांचे वरील एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दि.११.१०.२०२४ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य करण्यात आले. पालक कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर सदा निष्कर्ष अवलंबून आहे.
- बीएसएफ इंडिया कोर्टात प्रारंभिक लिमिटेड (उपकंपनी) हे ११ डिसेंबर, २०२३ रोजी स्थापन झाली आणि तदनुसार पालक कंपनीने ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता त्यांचे प्रथम एकत्रित वित्तीय निष्कर्ष करणे आवश्यक आहे. तदनुसार ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीचे संबंधित आकडे हे उपरोक्त एकत्रित वित्तीय निष्कर्षात सादर करणे आवश्यक नाही.

CIN: L33112MH1943FLC003972
 मुंबई
 १२ नोव्हेंबर, २०२४

संचालक मंडळाच्या वतीने व करिता
 अलेक्झांडर रेडिंग
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन:०९७९७१८६

FORMAT C-1
 (For candidate to publish in newspaper, TV)

Declaration about criminal cases
 (As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate : **CAPTAIN R. TAMIL SELVAN**
 B-10/604, Avantika Chs, Kalpak Estate, Sm Road, Antophill, Sion Koliwada, Mumbai - 400037.
 Name of Political Party : **Bharatiya Janata Party**
 (Independent candidates should write "Independent" here)
 Name of Election : **Maharashtra Legislative Assembly - 2024**
 Name of constituency : **179 - SION KOLIWADA**
I CAPTAIN R. TAMIL SELVAN, a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents :

Sl. No.	Pending Criminal Cases		Details about cases of conviction for criminal offences		
	Name of Court	Case No. and Status of Case(s)	Sections of the Acts concerned & brief description of offence (s)	Name of Court & date (s) of Order (s)	Description of Offence (s) & punishment imposed
1	Mazgaon Court 25 th No	CC No 2870/ Ps/2022 under trial	U/s 143, 269, 149 IPC 37(1), 135 Bombay Police Act. U/s 51(b) Disaster management Act . protest for local residents during covid 19 pandemic period	NA	NA
2	NA	Cri Appeal No. 1330 /23 before Bombay High court. I.A No 4443/ 23 IA No 4444/23 Stay order dated 18/12/2023 against session case no 136/2019	NA	54 th city civil & Session court, Mumbai	U/s 332 r/w 149 IPC 6 Month. U/s 353 R/w 149 IPC 3 Months. U/s 147 IPC 3 Months. U/s 145 IPC 3 Month. U/s 149 IPC for 3 Months. All punishment run concurrently (total for 6 Months)

Name & Signature of Candidate : **CAPTAIN R. TAMIL SELVAN**